

४०% पेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना
टंकलेखन परीक्षेच्या वेळेमध्ये सवलत देण्याबाबत...

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रिडा विभाग
शासन निर्णय क्रमांक :- परीक्षा- २०१५ / प्र.क्र.२७२ / एसडी-२
मंत्रालय विस्तार भवन, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक :- २० ऑक्टोबर, २०१६.

वाचा :- १. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, क्र.बीजीई-१०९४(७५/९४) माशि-८ दि. ३० ऑक्टो, १९९५ .
२. आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद, पुणे यांचे दि.०६ जाने, २०१६ चे पत्र

प्रस्तावना:-

महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद, पुणे यांच्या मार्फत टंकलेखनाची शासकीय वाणिज्य परीक्षा घेण्यात येते. टंकलेखन कौशल्य प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारे अवयव म्हणजे हात व बोटे या मध्ये ६०% किंवा त्याहून अधिक कायमस्वरूपी दिव्यांगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना ३० शब्द प्रति मिनिट गतीची परीक्षा या टंकलेखनाच्या परीक्षेतील गती उतान्यासाठी ७ मिनिटाऐवजी १० मिनिटे म्हणजेच ३ अधिक मिनिटांची सवलत संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आली आहे.

६०% पेक्षा कमी व ४०% पेक्षा जास्त कायमस्वरूपी दिव्यांगत्व आलेल्या विद्यार्थ्यांना टंकलेखनाच्या परीक्षेतील गती उतारा विहित कालावधीत पूर्ण करणे जिकरीचे ठरत असल्याने अनेक दिव्यांग विद्यार्थी सदर परीक्षेत अनुत्तीर्ण होत असल्याच्या बाब निदर्शनास येत आहेत. त्यामुळे ४०% पेक्षा जास्त कायमस्वरूपी दिव्यांगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना टंकलेखनाच्या परीक्षेतील गती उतान्यासाठी वेळेची सवलत देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

टंकलेखन कौशल्य प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारे अवयव म्हणजे हात व बोटे या मध्ये ४०% किंवा त्याहून अधिक कायमस्वरूपी दिव्यांगत्व असल्यास व तसे जिल्हा शल्य चिकित्सकांनी प्रमाणित केलेले असल्यास सदर विद्यार्थ्यांना ३० शब्द प्रति मिनिट गतीची परीक्षा या टंकलेखनाच्या परीक्षेतील (संगणक टंकलेखनासह) गती उतान्यासाठी ७ मिनिटाऐवजी १० मिनिटे म्हणजेच ३ अधिक मिनिटांची सवलत देण्यात येत आहे. प्रस्तुत निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद, पुणे यांनी करावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१६१०२०१६०३४०२६२१ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(डॉ. सुवर्णा खरात)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे.
२. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्य. व उच्च माध्य. शिक्षण मंडळ, पुणे.
३. शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे.
४. विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ (सर्व).
५. सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक.
६. मा. मुख्यमंत्री यांचे उपसचिव, मा. मुख्यमंत्र्यांचे सचिवालय, मंत्रालय, मुंबई.
७. मा. मंत्री (शालेय शिक्षण व क्रीडा) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
८. निवडनस्ती, एसडी-२.